

Rayat Shikshan Sanstha's
Arts Science & Commerce College, Mokhada Dist. Palghar

7.1.2 The Institution has facilities and initiatives for
Water conservation

Index

Sr. No.	Name of the Particular activity	PageNo.
1.	Policy Document	2-3
2.	Bore well Recharge Project	4-15
3.	Webinar on Rainwater harvesting & groundwater recharge	16-22
4.	Geotagged Photos	23-26
5.	Bills, utilizations and Receipts	27-51



"Education through self help is our motto"- Karmveer Bhaurao

Rayat Shikshan Sanstha's

Arts, Science & Commerce College, Mokhada Dist Palghar 401604

Accredited by NAAC-'B' Grade (CGPA : 3.21)
(Affiliated to University of Mumbai)



POLICY DOCUMENT ON WATER CONSERVATION

Water is the fundamental requirement of life. It touches all life activities such as agriculture, domestic and all socio-economic activities. The College is committed to manage all the water related field activities. A water management policy is required to assure the quality of water distributed from sources of water conservation system. Water, which is vital for sustenance of life and economic development, is becoming an increasingly scarce resource. The planning and execution of water resources development have been carried out. Water conservation is an integral part of ensuring an adequate water supply across the campus, now and into the future. It is the least expensive strategy for meeting needs and should be the first choice for communities to protect their local water resources.

The important policy objectives are as follows:

- To promote effective water management drip pipe lines, recycling of drainage and rain water harvesting.
- To make efficient and environmentally responsible use of water, including identifying opportunities for water reuse.
- To inspect taps for draining and repair immediately to avoid loss of potable water.
- To resolve and manage water scarcity problem regularly.
- To protect environment towards climatic changes and conservation of resources for drinking water.
- To promote sound environmental management policies and practices throughout the campus.
- To expand green cover on the college campus.
- To reduce pollution, reduce resources consumption and eliminate wastes and conserve natural resources.
- To create interest among the students in horticulture and gardening.
- To maintain energy, green and environment audit related issues.

Efforts on rainwater harvesting structures and utilization in the campus:

The rainwater during the rainy season is charged into the well on the college campus which was constructed through shramdan by teaching and non-teaching staff of the college. Trees are maintained with water from the well as well as Bore well through drip irrigation.

Efforts on bore-well /Open well recharge:

College campus consist of open well which is recharged by natural flow of water. The entire college campus is made green by planting trees and medicinal plants. These planted trees and garden is maintained by non-teaching staffs by collecting water from this well. The open well is protected by building circular wall around the well and circular iron grill over it to avoid disturbance & contamination so that it is helpful to keep water pollution free. There is electronic instrument to uplift water from well by electric motor. The college permits Local tribal and poor people those are inhabited near the college campus and not having the permanent water supply system, usually collect water from this well for drinking & domestic purpose. The bore-well water is used for maintaining trees on campus.

Efforts on construction of tanks and bunds:

The main tank on the college campus is used for the main storage of the water and used for laboratories and other purposes. The rainwater during the rainy season is charged into the bunds and well on the college campus.

Efforts on wastewater recycling:

Wastewater is used for maintaining trees on campus.

Efforts on maintenance of water bodies and distribution system on the campus:

The cleanliness & maintenance of water body is maintained by timely cleaning up open well of college. The water from the overhead tank is distributed to all taps on the campus. The maintenance of the plumbing system is outsourced. Whenever the problems are identified immediate actions are taken for restricting the wastage of water. Then plumbers are outsourced to fix the problem.


IQAC Co-ordinator




PRINCIPAL
Arts, Science and Commerce College
Mokhada, Dist. Palghar



A
PROJECT REPORT
ON

“Borewell Recharge in College Campus”

Project carried out

In

Botany

Submitted by

Mr. S. E. Saindanshiv

Dr. A. N. Chandore

Mr. S. Y. Tayade

2021-2022



Submitted to

Principal

Arts. Science and Commerce College, Mokhada,

Dist.- Palghar-401604

Rayat Shikshan Sanstha's
Arts, Science and Commerce College,
Mokhada, Dist. Palghar 401604



CERTIFICATE

This is to certify that work incorporated in this project report entitled "Borewell Recharge in College Campus" Being submitted to the Principal, A. S. C. College, Mokhada by students of Faculty of Department of Botany was carried out by themselves at A. S. C. College, Mokhada. Such material obtained from other sources has duly acknowledged in this report.

Date-

Mr. S. E. Saindanshiv

Dr. A. N. Chandore

Mr. S. Y. Tayade

A. S. C. College, Mokhada

S. E. Saindanshiv
Dr. A. N. Chandore
Mr. S. Y. Tayade



Principal

A. S. C. ~~Principal~~ Mokhada
Arts, Science & Commerce, College
Mokhada, Dist. Palghar



ACKNOWLEDGEMENT

We are thankful to **Dr. L. D. Bhor**, the Principle of A. S. C. College, Mokhada for their valuable suggestion and for giving permission for this project.

We are thankful to all teaching and non-teaching staff of A. S. C. College Mokhada, who contributed to make this project successful.

INDEX

Sr. No.	Content	Page No.
1	Introduction	06
2	Objectives	07
3	Title	08
4	Method	09
5	Photo gallery	12
6	Conclusion	14

INTRODUCTION

Water is a natural valuable resource. It is renewable resource as it can be easily replenished through the nature. This natural resource is used for drinking, washing, bathing, agriculture, industries as well as for generating electricity. But due to urbanization, industrialization we require the water. The most of water get available by the way of rain fall in the nature. India is the agriculture dependent country. Our economy is mostly depending on the agriculture. To fulfil the requirement of water we use stored rain water from dams, even river water, excavating well in the farm or taking borewells in the farm. Even nowadays taking borewells for domestic and commercial purpose is the most practiced concept.

The most of people has been taking borewells in an around to their surroundings and drawing the water from the ground to fulfil their needs. While, on the other hand percentage of natural seeping of rainwater in the ground is very less. The research in this field shows that only 5-10 percentage of rainwater infiltrates into ground in the hard rock regions. Even when rainfall percentage is got reduced that again the seeping percentage consequently shows reduction. To solve the availability of water problem, borewell recharge has too much importance. The borewell is very simple method for making available the water for our needs. Through this method we store the rainwater around the surface of borewell and use it whenever necessary.

OBJECTIVES

- To make water available to the future use
- To Make sustainable use of natural resource
- To avoid rainwater run-off
- To improve water level from different strata of the earth

“Borewell Recharge in College Campus”

Mokhada is located 19.9365° N, 73.3404° E hilly area and comes in the Konkan region where rainfall is high. But most of the rainwater is drain out from the top of hills in the valleys. So, most of water drain out and very less amount of water is percolated in the strata of land. Even peoples are facing water scarcity in the season of summer.

Arts, Science and Commerce College, Mokhada has been undertaken the borewell project to fulfil the need of our college. Recharging borewell mostly concern with use of water obtained from rainfall or nearby water bodies. In other word, we can also say that it is nothing but rainwater harvesting.

Borewell recharging technically focuses on the use of harvested surface water (obtained via rainfall or nearby water bodies) where run-off water begins to pass through a natural filter made up of large and small stones. Then, there is another layer of sand through which water passes and finally, it perforates in the borewell pipe via a fine mesh which is wrapped around the drilled casing pipe. The fine mesh ensures the removal of big and tiny impurities before the water enters the borewell.

METHOD

Direct Recharge:

In the direct recharge method, a percolation pit, usually 10×10 feet, is dug around the tube well's casing pipe. This casing pipe is then perforated with a drill machine and the holes are covered by a nylon mesh. The mesh ensures nothing, but the water goes across the borewell. Now the pre-casted RCC (Cement) rings are placed around the borewell casing through which the harvested water would seep to reach the nylon mesh of casing pipe and proliferates into it through its holes. The empty area between the walls of well and rings is then filled with filtering materials like sand, gravel, crushed stone, jelly and such others. The rain water from adjacent water body such as a catchment pond is diverted into this well, it gets filtered and then continue to seep into the casing pipe, thus refilling the bore well.

Direct Borewell recharge is recommended only if the borewell has run dried or is yielding a negligible amount of water. Even a running borewell can practice direct recharging in case of surplus surface water which otherwise would go down the drains and get wasted. Though letting unfiltered surface water to seep into the ground is highly discouraged as this may contaminate the ground water or clog the aquifer with impurities such as toxic minerals like fluoride and industrial chemical waste.


Direct method:

Our college has been used direct recharge method to recharge the borewell. The recharging f borewell is done as below:

1. Initially percolation pit is excavated with the help of JCB of 2 meter long, 2-meter width and 1.5-meter depth dimension around the borewell casing pipe.
2. The open surface of casing pipe is then perforated with the help of drill machine. The pore size of is 4-5 mm diameter considered for that even care is taken there should be taken distance between 2 pore is 1-2 cm.

3. The holes are then covered by nylon mesh with pore size 2mm.
4. Empty area around the casing pipe is filled with stones of size 20 to 24 mm diameter in size, this layer is of 25 cm in thickness.
5. Over this layer crushed stone or khadi of 9.5 to 15.5 mm is put on and this layer is of 25 cm in thickness.
6. Then kachkadi of 0.6 to 2.00 mm is spread and this layer is of 25 mm in thickness.
7. Lastly broken pieces of bricks put over with thickness of 25 cm.
8. Even some part of pit is levelled with the help of khadi.
9. The rain water flow from adjacent areas is diverted to recharging pit area.

PHOTO GALLERY





Steps in Borewell water Recharge using direct method.

CONCLUSION

- The borewell water level was increased.
- Strata level was saturated and increased.
- It is particularly well suited for nonpotable purposes, such as landscape irrigation, because health risks are minimal and public acceptance is high.
- Where the recharged water is to be used for potable purposes, the health risks and uncertainties are greater.



Rayat Shikshan Sanstha's
Arts, Science and Commerce College, Mokhada Dist. Palghar 401 604
Accredited with 'B' Grade by NAAC
Affiliated to University of Mumbai, Mumbai

DEPARTMENT OF WATER MANAGEMENT
Notice


Date: 20/04/2022

All the students, teaching and non-teaching members are hereby informed that the One day National level Online Webinar is jointly organized by Department of Water Management & IQAC on 23/04/2022 at 09:30 am on the topic "**Rainwater Harvesting & Groundwater Recharge**". The Workshop is arranged in online mode via "**Google Meet**" platform. The link of the Webinar will be shared on WhatsApp group. All the students and faculty members are informed to join the said online Webinar.


Chairman

Dept. of Water Management




Principal

Arts, Science & Com. College
Mokhada, Dist. Palghar



Rayat Shikshan Sanstha's

ARTS, SCIENCE & COMMERCE COLLEGE, MOKHADA.

Estd. : June - 1984

(Higher Secondary Vocational Course - J. 18. 02. 901)

NAAC Accredited - 'B' Grade

Founder - Padmabhushan Dr. Karmaveer Bhaurao Patil (D.Litt.)

Principal

Dr. L. D. Bhor

M.Com., B.Ed., M.Phil., Ph.D.

Ref. No. : 48/2022-23

Date : 21/4/2022

Invitation Letter

To,
Dr. V. P. Gaikwad
Assistant Professor,
Head of Department of Geography,
Dahiwadi College, Dahiwadi,
District - Satara (Maharashtra)

Subject: Invitation to be a Resource person in a One Day Webinar.

Respected Sir,


With reference to above mentioned subject, it is an great pleasure to invite you to be a resource person and to deliver an expert lecture in One day National Webinar on "Rainwater Harvesting & Groundwater Recharge" organized by Department of Water Management & IQAC of Arts, Science and Commerce college, Mokhada on Saturday, 23rd April, 2022 at 09:30 am for the benefits of students, teachers, researchers.

Kindly accept our invitation. Thank you.

Yours faithfully

Principal
Arts, Science & Com. College
Mokhada, Dist. Palghar





Rayat Shikshan Sanstha's
Arts, Science and Commerce College, Mokhada
Dist. Palghar 401604
Email: asccmokhada@gmail.com
Affiliated to University of Mumbai, Mumbai




2021-2022

DEPARTMENT OF MATHEMATICS

Sr. No.	One day National Level online Webinar on "Rainwater Harvesting & Groundwater Recharge"	
1	Name of the Department	Mathematics
2	Head of Department	Mr. P. K. Patil
3	Name of the Coordinator	Mr. P. K. Patil
4	Title of the Event/ Programme	"Rainwater Harvesting & Groundwater Recharge"
5	Date /Period of Event/ Programme	23 rd April 2022
6	Objective of the event/Programme	Webinar will help not only students & faculty members but also to other citizens <ul style="list-style-type: none">to know water availability in Maharashtra.to understand & apply surface rainwater harvesting & artificial ground water recharge by rainwater harvesting.to make aware about need & importance of rainwater harvesting & conservation.
7	Sponsored Agency /Institute	Arts, Science and Commerce College Mokhada, Dist. Palghar
8	Total No. of the Participant	75
9	Total No. of the Teacher Participant	36
10	Name of the Expert /Invitee/Lecturer (With Designation, Contact, Address & email etc.)	Dr. V. P. Gaikwad Asst. Professor, Department of Geography Dahiwadi College, Dahiwadi.
11	Venue of the Event/ Programme	Online Webinar (Google Meet)

Website: asccmokhada.co.in




Rayat Shikshan Sanstha's
Arts, Science and Commerce College, Mokhada
Dist. Palghar 401604
Email: asccmokhada@gmail.com
Affiliated to University of Mumbai, Mumbai




Program Outcomes:

The major objective behind organizing this webinar is to help students understand necessity, importance & applicable methods of Rainwater harvesting & groundwater recharge to grow water level on earth and ultimately for betterment of human as well as each & every creature on earth.



Photographs of Webinar




Website: asccmokhada.co.in




Rayat Shikshan Sanstha's
Arts, Science and Commerce College, Mokhada
Dist. Palghar 401604
Email: asccmokhada@gmail.com
Affiliated to University of Mumbai, Mumbai



Website: asccmokhada.co.in




Rayat Shikshan Sanstha's
Arts, Science and Commerce College, Mokhada
Dist. Palghar 401604
Email: asccmokhada@gmail.com
Affiliated to University of Mumbai, Mumbai




Coordinator


IQAC Coordinator


Principal
Arts, Science & Com. College
Mokhada, Dist. Palghar



Website: asccmokhada.co.in



Rayat Shikshan Sanstha's

ARTS, SCIENCE & COMMERCE COLLEGE, MOKHADA.

Estd. : June - 1984

(Higher Secondary Vocational Course - J. 18. 02. 901)

NAAC Accredited - 'B' Grade

Founder - Padmabhushan Dr. Karmaveer Bhaurao Patil (D.Litt.)

Principal

Dr. L. D. Bhor
M.Com., B.Ed., M.Phil., Ph.D.

Ref. No. : ST/2022-23

Date : 23/4/2022

Appreciation Letter

To,
Dr. V. P. Gaikwad
Assistant Professor,
Head of Department of Geography,
Dahiwadi College, Dahiwadi,
District - Satara (Maharashtra)

Subject: Letter of Appreciation for being Resource person in Webinar

Respected Sir,

With reference to subject mentioned above, we would like to thank you for being as a Resource Person and delivering informative & knowledgeable talk in One day National Webinar on “**Rainwater Harvesting & Groundwater Recharge**” organized by Department of Water Management & IQAC of Arts, Science and Commerce college, Mokhada on Saturday, 23rd April, 2022 at 09:30 am. We appreciate your involvement and your lecture is benefited to students, teachers and researchers.

Thank you and best regards.

Yours Faithfully




Principal
Arts, Science & Com. College
Mokhada, Dist. Palghar



7.1.4. Water conservation facilities available in the Institution:

- Bore well Recharge




- **Open Well recharge**



- **Maintenance of water bodies and distribution system in the campus**





- **Drip Irrigation System in Botanical Garden**





W8MV+VPP, Rajivnagar, Maharashtra 401604, India

Latitude

19.934477127714672°

Local 08:31:47 AM
GMT 03:01:47 AM

Longitude

73.34351535253812°

Altitude 338.75 meters
Monday, 06-20-2022

SR 280

RECEIPTS

D-farm ACCESSORIES

D-farm ACCESSORIES 26 /A, Market Yard, Opp. Panchwati Police Station, Dindori Road,
Panchwati, Nashik - 422 003. Tel.: (0253) 2516444 / 2516777

No.: **266**

Date: 12/10/2020

Received with thanks from

Mr./Mrs. श्री. यशोधर गो. पाटील पासून अ मासुन अरिगुण अरिगुण

the sum of Rs. माले सुकै अरुण अरुण

by Cash/cheque/D.D. No. Dr. RTSS. Dated 12.10.20

Drawn on — for Billno 6670/71
8.10.20

Rs. 239201-

Receipts Subject to Realisation of Cheque



(Handwritten signature)

(Handwritten signature)
Principal
Arts, Science & Com. College
Mokhada, Dist. Palghar

For D-Farm Accessories



D-farm ACCESSORIES

Delivery Challan

280

**D-farm
ACCESSORIES**

◆ JAIN PIPE ◆ JAIN DRIP ◆ JAIN SOLAR ◆ SWR PIPE ◆ ELEC. MOTER

26 /A, Market Yard, Opp. Panchwati Police Station, Dindori Road, Panchwati, Nashik - 422 003.
Tel. : (0253) 2516444 / 2516777

Matori Godown Tel.: 9225533908

श्रावणेकर- 9421534920 दीपाशिखर- 9421755453

To, श्री प्राचार्य कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय
छपो मोखाडा, ता. मोखाडा जि. पालघर.

No.: 9301

Date: 08/10/2020

Sr. No.	Description	Qty.	Rate	Total	
				Rs.	Ps.
1	जोन प.व.स. प्लेव 63mm	22 मी	340/-	7480	00
2	पॉली थ्रू 16mm - (3x400)	1200 मी	10/50	12600	00
3	ड्रिप पीप	800 मी	2/30	1840	00
4	G.T. 016x13	25 मी	5/-	125	00
5	जॉइन्ट 16mm (R)	100 मी	3/-	300	00
6	जॉइन्ट ड्रिप 16mm	100 मी	2/-	200	00
7	पॉली वॉल 63mm (S.U.)	01 मी	340/-	340	00
8	ड्रिप 2" (R.P.I)	01 मी	160/-	160	00
9	जॉइन्ट 63mm	06 मी	60/-	360	00
10	A 63mm	02 मी	85/-	170	00
11	ड्रिप 63mm	03 मी	15/-	45	00
12	M.T.A. 63mm	01 मी	35/-	35	00
13	E.C.T. 63mm	01 मी	30/-	30	00
14	F.T.A. 63mm	01 मी	45/-	45	00
15	द्वि. ड्रिप 1x500 मी	01 मी	200/-	200	00
TOTAL				23920	00
VAT %					
G. TOTAL				23920	00

AAATT1566EST001
(Delivery Matori Godown)

टिप : माल उधार दिल्यापासून विलाची रकम १५ दिवसाचे आत जमा न झाल्यास विलाच्या रकमेवर द.म.द.शे. ११% टक्के व्याज आकारले जाईल. माल ताब्यात दिल्यानंतर त्याची जबाबदारी ताब्यात घेणार यांचेवर राहिल, आमचेवर नाही. माल तपासून घेतला माल बरोबर आहे, त्याबाबत कोणतीही तक्रार नाही व ताब्यात घेतलेला माल कोणत्याही सबबीवर परत करणार नाही.

Receiver's Sign.

MHIE
GT3049
A/c No. 1187
Ch. No. 072674
Dt. 10/10/2020

प्राचार्य
कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय
मोखाडा जि. पालघर
For D-Farm Accessories

कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा.

स्थापना : जून १९८४

(उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम - जे. १८. ०२. १०१)

नॉक मूल्यांकन - 'ब' श्रेणी

संस्थापक - पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (डी.लिट.)

प्राचार्य

डॉ. जे. जी. जाधव

(एम्.ए., एम्.फिल., पीएच.डी.)

जा. नं. : २२२२/२०२०-२१

दिनांक : ७/१०/२०२०

प्रति,

मा. व्यवस्थापक,

डी फार्म एक्सेसरीज, पंचवटी,

नाशिक

विषय:- बॉटनिकल गार्डनसाठी ड्रीप इरीगेशन करिता लागणाऱ्या साहित्याचे कोटेशन मंजूरी बाबत


महोदय,

आपल्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या बॉटनिकल गार्डनसाठी ड्रीप इरीगेशन साहित्याचे कोटेशन आमच्या महाविद्यालयाने सर्वानुमते मंजूर केले आहे. तरी महाविद्यालयाला लागणाऱ्या ड्रीप इरीगेशनचे साहित्य खालील तपशीलाप्रमाणे मिळणे विषयी विनंती आहे.

अ.क्र.	तपशील	नग
१	जैन पी व्ही सी पाईप 63 mm X 4 kg (2'')	22
२	पॉली ट्यूब 16mm (3X400mt)	1200 mts
३	ड्रीपर्स 8 LPH	800
४	GTO 16X 13	25
५	जॉयनर 16 mm	100
६	एन्ड कॅप 16mm	100
७	बॉल व्हाल एस व्ही 63 mm	01
८	कॉक 2'' (RPI)	01
९	एल्बो 63 mm	06
१०	टी 63 mm	02
११	कॅप्टर 63 mm X 4kg	03
१२	M T A 63 mm	01
१३	E C T 63 mm	01
१४	F T A 63mm	01
१५	सा सिमेंट 500 ml	01

कळावे

आपला विश्वासू



प्राचार्य

कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय

मोखाडा जि. पालघर

ता. मोखाडा, जि. पालघर - ४०१ ६०४. फोन : (ऑ.) : ०२५२९/२५६६२८, (नि.) : ०२५२९/२५६७०६, (फॅक्स) : ०२५२९/२५६६२८

• Web Site : www.asccmokhada.in • Email ID : asccmokhada@gmail.com

खुर्चाची पावती

खर्च पावती क्रमांक

३४

दिनांक : १३/५ / २०२२

मा. प्राचार्य, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा, जि. पालघर

यांना पावती लिहून देणार पांडू लक्ष्मण भोसले पावती लिहून देतो की, खालील तपशीलाप्रमाणे आज रोजी राहणार कोरावे रकम मिळाली. काही तक्रार नाही.

खाते _____


तपशील	रुपये	पैसे
महाविद्यालय्यानीय विधीवीनीय पाणी आहण्याने	२०००/-	
विधीवीनीय उफुट २११०० काढण्याची मजुरी		
एकूण (अक्षरी व अंकी) रुपये <u>चार हजार ०० पान</u>	२०००/-	

वरील प्रमाणे रकम आदा करून ही पावती रद्द केली.

दि. १ / १०


केशियर


मुख्य लिपीक


प्राचार्य


पसंक्षमासाची सही

खर्चाची पावती

खर्च पावती क्रमांक

37

दिनांक : १३/५/२०२२

मा. प्राचार्य, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा, जि. पालघर

यांना पावती लिहून देणार सुवर्षा २१वना गावोडा पावती लिहून देतो की, खालील तपशीलाप्रमाणे आज रोजी राहणार कोबादा रक्कम मिळाली. काही तक्रार नाही.

खाते _____

तपशील	रुपये	पैसे
महाविद्यालयानिच विहिरीनिच पाणी आटव्णाने	१०००/-	
विहिरीनिच ३ फुट गाक काढव्णानि मजुरा		
एकूण (अक्षरी व अंकी) रुपये <u>२११६</u> हजार <u>००</u> पैसे	२०००/-	

वरील प्रमाणे रक्कम आदा करून ही पावती रद्द केली.

दि. १ / १०


केशि


मुख्य लिपीक


प्राचार्य


पैसे घेणाऱ्याची सही

खर्चाची पावती

खर्च पावती क्रमांक

96

दिनांक : १३ / ५ / २०२२

मा. प्राचार्य, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा, जि. पालघर

यांना पावती लिहून देणार

राक्ष्मण रामा बाबू

साहणार

कोवाडा

पावती लिहून देतो की, खालील तपशीलाप्रमाणे आज रोजी

रक्कम मिळाली. काही तक्रार नाही.

खाते _____

तपशील	रुपये	पैसे
महाविद्यालयीय विहिरीमिळ पाणी आटव्याने विहिरीमिळ ३ फुट ११०० काळ्याची अणुसी	१००००	
एकूण (अक्षरी व अंकी) रुपये	१००००	
शब्द देणारे व अक्षरी		

वरील प्रमाणे रक्कम आदा करून ही पावती रद्द केली.

दि. 1 / 1 / २०

कशिपूर

मुख्य लिपीक

प्राचार्य

पैसे घेणाऱ्याची सही



खर्चाची पावती

21/5/20

खर्च पावती क्रमांक

78

दिनांक : 5 / 5 / 2009

मा.प्राचार्य, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा, जि. पालघर

यांना पावती लिहून देणार वसंत किसन साबकर
राहणार मोखाडा पावती लिहून देतो की, खालील तपशीलाप्रमाणे आज रोजी
रक्कम मिळाली. काही तक्रार नाही.

खाते _____

तपशील	रुपये	पैसे
महाविद्यालय परिशरालय बंधनकारक पुर्नसंरचना कामाची मजुरी (वाड विया रकडी रक्कमाल टाकणे)	६०० = ००	
२५ ३०० - प्राप्ति दिवस दराने २ दिवस रकमी (२१ ३०/५/२००९)		
मजुरी ३०० x २ = ६०० - रक्कम मिळाल.		
एकूण (अक्षरी व अंकी) रूपये ६०० - ००, सहाशे फक्त	६०० = ००	

वरील प्रमाणे रक्कम आदा करून ही पावती रद्द केली.

दि. / / २००९




कॅशियर


मुख्य लिपीक


प्राचार्य


पैसे घेण्याची सही

खर्चाची पावती

०११६०

खर्च पावती क्रमांक

77

दिनांक : ५ / ५ / २०१९

मा.प्राचार्य, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा, जि. पालघर

यांना पावती लिहून देणार अक्षय वरील साबकर
राहणार वाश्चर पाडा. पावती लिहून देतो की, खालील तपशीलाप्रमाणे आज रोजी
रक्कम मिळाली. काही तक्रार नाही.

खाते _____

तपशील	रुपये	पैसे
महाविद्यालय पारिसरालीय वाअरकेस पुर्णभरण	६००	= ००
कामाची मसुरी (६००६ विटा, २६६६ रक्कम २१००)		
रु ३००- प्राल विवर वरील २ विवरसायी (२९, ३०/५/१९)		
मसुरी ३०० x २ = ६००- रक्कम मिळाले.		
एकूण (अक्षरी व अंकी) रुपये ६००- २ सहस्र शकत	६००	= ००

वरील प्रमाणे रक्कम आदा करून ही पावती रद्द केली.

दि. / / २०१९

कॅशियर

मुख्य लिपीक

प्राचार्य

पैसे घेणाऱ्याची सही

खर्चाची पावती

११/६/१९

खर्च पावती क्रमांक

76

दिनांक : ४ / ५ / २०१२

मा.प्राचार्य, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा, जि. पालघर

यांना पावती लिहून देणार — प्रशान्त परशुराम साबकर
राहणार — कारधडपाडा — पावती लिहून देतो की, खालील तपशीलाप्रमाणे आज रोजी
रक्कम मिळाली. काही तक्रार नाही.

खाते —————


तपशील	रुपये	पैसे
महाविद्यालय परिसरातील कोअरकेल पुस्तिका	१००	= ००
कामाची मजुरी (दगाड, कीटाश्कडी स्वच्छता राकवे)		
३००० - प्राप्ति विकस कराने ३ दिवसाची मजुरी ३००० x ३ = ९००० - २१२० मिळाले.		
एकूण (अक्षरी व अकी) रुपये १००० - २१२० फक्त.	१००	= ००


वरील प्रमाणे रक्कम आदा करून ही पावती रद्द केली.

दि. / / २०१२



कॅशियर


मुख्य लिपीक


प्राचार्य


पैसे घेणाऱ्याची सही

॥ श्री गणेशाय नमः ॥

॥ श्री. उमियाजी नमः ॥

उमा मशीनरी अॅण्ड हार्डवेर स्टोर

सत्यजित व फील्डमार्शल डिजल इंजिन लुबी, क्रोमटन मोटर

सबमर्शीबल पंप, हेण्ड पंप, गैल्वनाईज फिटींग व यु-पि.वि.सी.फिटींग,
डिजल मशिन, स्येअर पार्टर्स व ईलोक्ट्रिक चे विक्रेता.

मु.मोखाडा, मेन रोड, तलाव के पास, ता.मोखाडा, जि.पालघर

बिल नं. 19

दि. 21/5/2022

श्री.

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय

तपशिल	नग	दर	रक्कम रुपये
1) P.P.C चाईप	1		150/-
2) 90. m.m. सॉलिसि सॅडल	1		100/-
3) L.B.O.	2		50/-
4) T.	1		25/-
5) रेपकोन टेप	1		20/-
6) G.I. निपत्र	1		40/-
7) G.I, L.B.O - 1, 1/2	1		60/-
8) M.T.			30/-
9) लॉक काँक			70/-
10) रूफ			60/-
		एकुण	605/-

ascmokhada
Paid & Cancelled

Cashier Head Clerk Principal


प्रो. प्रा. संदिप पटेल MO.9638364687

प्रो. प्रा. जीतेन्द्र पटेल MO.9067750468 / 8153076202

सही

9273837367

महाविद्यालयाची पाणीपुवण करणारी
पाईप लाईन खराब झाल्याने दुकळती
कुषिता खरेदी
हस्त. श्री. जाधव व.र.



कॅश मेमो

मो. 9270555622/ 8237674914

मोबीन अहमद मनियार

मु.पो. ता. मोखाडा, जि. पालघर

पो.व्ही.सी., यु.पी. व्हि.जी.आय., प्लंबिंग मटेरिअल,
हाथ प्रेशर हॉटेल गॅस, मिक्सर स्पेरींग इत्यादी मिळेल.

श्री. प्राचार्य, कला शिक्षण कवाचीय
महाविद्यालय, मोखाडा

बिल नं. 987
दि. 23/4/2022

क्र	तपशिल	दर	रुपये	पैसे
1	दुग्ध - 10x25 - 10	-	20	
2	सायकल 8" - 5	-	15	
3	G.P. ऑक्युपेशनल टॅक्स	-	30	
4	G.P. ग्रॅज्युएट टॅक्स मिशन 1x1-100	-	160	
ascemokhada Paid & Cancelled				
	Cashier	Head Clerk	Principal	
		एकूण	225	

अक्षरी रूपये
रोख मिळाले. धन्यवाद!

मोबा अहमद मनियार

प्रोप्रा. मोबीन मनियार

महाविद्यालयाच्या कोटिकेस वज

फिलिंगायणी साहित्य खरेदीकेस

मंडळ

Cash खर्चा मंडळ

1

मंडळ

2

मंडळ

3

मंडळ

मोबीन अहमद मनियार

मु.पो. ता. मोखाडा, जि. पालघर

पी. व्ही. सी., सु. पी. व्ही. जी. आय., एम्बीग मटेरिअल,
हाय प्रेशर हॉटेल मॉड, मिक्सर रिपेरींग इत्यादी विक्रेत.

श्री.

Principal M. S. Science
Com. College Mokhada

बिल नं.

दि. 23/11/20 871

श.क्र.	तपशिल	दर	रुपये	पैसे
1)	SS एंकेम जेजुस 1x1-2		240	00
2)	G 1 T 1" - 1		65	00
3)	G 1 बुझीम 1x 3m - 1		80	00
4)	B N 3m x 48" - 1		288	00
5)	G 1 L 3m 3m - 1		44	00
6)	B N 3m x 6" - 2		96	00
7)	G 1 नेसू ल (3m x 1/2) -		48	00
8)	ब्रास कोक 1/2" - 1		174	00
9)	N x B 13 x 2" - 4 P -		80	00
10)	G 1 एंकेम Paid & Cancelled		108	00
एकूण			1118	00

अक्षरी रुपये

Cashier Head Clerk Principal

रोख मिळाले.

धन्यवाद scemokhada

Paid & Cancelled

मो. मोबीन मनियार

Cashier Head Clerk Principal

महाविद्यालयी कोजिवेकंप लिटिंगशाही
साहित्य खरेदी केले

MBA

Cash received MBA

खर्चाची पावती

खर्च पावती क्रमांक

32

दिनांक : 26/8/2022

मा.प्राचार्य, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा, जि. पालघर

यांना पावती लिहून देणार श्री. प्रशांत पद्मराव खालंगकर
राहणार मोखाडा पावती लिहून देतो की, खालील तपशीलाप्रमाणे आज रोजी
रक्कम मिळाली. काही तक्रार नाही.

खाते _____

तपशील	रुपये	पैसे
महाविद्यालय/संस्था खोरवेत पाईप लाईन मे खांद्याम करवण्यास मजुरी मिळाली. (कामाने दिवस 2 x 800 रु. रोज)	100/-	
एकूण (अक्षरी व अंकी) रुपये <u>शेअठ्ठाशे मात्र</u>	100/-	

वरील प्रमाणे रक्कम आदा करून ही पावती रद्द केली.

दि. / / 2022


केशियर


मुख्य लिपीक


प्राचार्य


पैसे घेणाऱ्याची सही

खर्चाची पावती

खर्च पावती क्रमांक

31

दिनांक : 26/8/2022

मा.प्राचार्य, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा, जि. पालघर

यांना पावती लिहून देणार

श्री. अजय लक्ष्मण खालील

राहणार

मोखाडा

पावती लिहून देतो की, खालील तपशीलाप्रमाणे आज रोजी

रक्कम मिळाली. काही तक्रार नाही.


खाते

तपशील	रुपये	पैसे
महाविद्यालयभाषा खोरेक पाईप मॅडिनिने खोरेक काम करणारा मजुरा मिकाला (कामाचे दिवस 2 x 800 रु देता)	200	00
एकूण (अक्षरी व अंकी) रुपये	200	00

वरील प्रमाणे रक्कम आदा करून ही पावती रद्द केली.

दि. / / 2022


कॅशियर


मुख्य लिपीक


प्राचार्य


पैसे घेणाऱ्यांची सही

खर्चाची पावती

खर्च पावती क्रमांक

30

दिनांक : २६/४/२०१२

मा.प्राचार्य, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा, जि. पालघर

यांना पावती लिहून देणार श्री. वसंत किसन सहायकर
राहणार मोखाडा पावती लिहून देतो की, खलील तपशीलाप्रमाणे आज रोजी
रक्कम मिळाली. काही तक्रार नाही.

खाते

तपशील	रुपये	पैसे
महाविद्यालयार्थ सोबत पाईप लाईंगने खोदकाम करवताची गरज मिळाली (कामाचे दिवस २ x ४०० रु देण)	६००/-	
एकूण (अक्षरी व अंकी) रुपये <u>आठशे मात्र</u>	६००/-	


वरील प्रमाणे रक्कम आदा करून ही पावती रद्द केली.

दि. / / २०१


कशिपय


मुख्य लिपीक


प्राचार्य


पैसे घेणाऱ्यांची सही

खर्चाची पावती

खर्च पावती क्रमांक

29

दिनांक : 26 / 8 / 2022

मा.प्राचार्य, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा, जि. पालघर

यांना पावती लिहून देणार

श्री. जयेंद्र लुकाराम वास्के

राहणार

मोखाडा

पावती लिहून देतो की, खालील तपशीलाप्रमाणे आज रोजी

रक्कम मिळाली. काही तक्रार नाही.

खाते

तपशील

रुपये

पैसे

महाविद्यालयाने श्री. जयेंद्र लुकाराम वास्के
के खातेकाम करवण्याची मजुरी मिळाली
(कामाचे दिवस 2 x 800 रु. रोज)

100/-

एकूण (अक्षरी व अंकी) रुपये

शेअसो मात्र

100/-

वरील प्रमाणे रक्कम आदा करून ही पावती रद्द केली.

दि. / / 2022

कॅशियर

मुख्य लिपीक

प्राचार्य

पैसे घेणाऱ्याची सही

खर्चाची पावती

खर्च पावती क्रमांक

28

दिनांक : 20/8 / 2022

मा.प्राचार्य, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा, जि. पालघर

यांना पावती लिहून देणार — प्रशांत परशुराम साळकर
राहणार — कारधडशाडा. पावती लिहून देतो की, खालील तपशीलाप्रमाणे आज रोजी
रक्कम मिळाली. काही तक्रार नाही.


खाते —————

तपशील	रुपये	पैसे
महाविद्यालय परिसरालगत कोअरवेस पुस्तिका कामासाठी लागणाऱ्या चिटांचे तुकडे देकरमध्ये मरणाची मसूरी रु ४५०/-	४५०	००
एकूण (अक्षरी व अंकी) रुपये ४५०/- चारशे पन्नास केवळ.	४५०	००


वरील प्रमाणे रक्कम आदा करून ही पावती रद्द केली.

दि. / / 20


केशियर


मुख्य लिपीक


प्राचार्य


पैसे घेणाऱ्याची सही

खर्चाची पावती

खर्च पावती क्रमांक

22

दिनांक : २६/४/२०१२

मा.प्राचार्य, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा, जि. पालघर

यांना पावती लिहून देणार श्री विलास दामु त्रिंबदले
राहणार मोखाडा पावती लिहून देतो की, खालील तपशीलाप्रमाणे आज रोजी
रक्कम मिळाली. काही तक्रार नाही.


खाते _____


तपशील	रुपये	पैसे
महाविद्यालयाच्या कोझरवेळ परिसराईत नळ व शिळा वाळ फिटिंग कामाची मजुरी मिळाली	400	00
एकूण (अक्षरी व अंकी) रुपये <u>चारशे रुपये मात्र</u>	400	00


वरील प्रमाणे रक्कम आदा करून ही पावती रद्द केली.

दि. / / २०१


कॅशियर


मुख्य लिपीक


प्राचार्य


विलास दामु त्रिंबदले
पैसे घेणाऱ्याची सही



निर्मल एजन्सीज्



* अधिकृत विक्रेते *

अधिकृत विक्रेते : अंबटीवा - रोटेक - डेकन - टेक्समो-ओपनवेल पंप, सबमर्सिबल पंप, सेल्फ प्राईमिंग पंप, मोटार, एल अॅण्ड टी स्टार्टर, केबल आणि पॅनल्स, पी.व्ही.सी. पाईप व फिटींग्ज.

Pay Here

२, गायत्री अपार्टमेंट, इंद्रकुंड, पंचवटी, नाशिक - ३. Ph. : 0253 - 2511490, Mob. : 9423973120 • email : nirmal_agencies@ymail.com

GST NO. : 27AMPPB9475K1ZC

मे./श्री. प्राचर्य कला विज्ञान व वाणीज्य महाविद्यालय

बील नं. : 036

मज्जी विद्यार्थी मंडळ मोखाडा जि पालघर -

चलन नं. :

Party's GST No. :

हस्ते :

दिनांक : 22/04/2022

अ.न.	तपशिल	HSN CODE	GST %	नग	दर	एकूण रूपये
1	1" ISI HDPE पाईप जॉन		18	229mtr	60:17	13778:93
2	4mm ISI कॉपर ड्रेनल रॉस्सल 55x12		18	123mtr	135:05	16610:00

चेक क्र. 017853
Dt. 26/4/2022

	12 %	18 %	28 %	TOTAL				
	Tax Value	Tax	Tax Value	Tax	Tax Value	Tax	CGST 9 %	2735:00
CGST			30388:93	2735:00			SGST 9 %	2735:00
SGST			30388:93	2735:00			IGST %	
IGST							Round Off.	+ 0:07
TOTAL			30388:93	5470			GR. TOTAL	35859:00

अक्षरी रूपये :

पन्तीस हजार आठशे राकून रसाठ रूपये धरुण

BANK DETAILS :-

KOTAK MAHINDRA BANK (Panchwati Branch)

A/C No. : 0413190619 ■ IFSC Code : KKBK0001913

ascemokhada
Paid & Cancelled

निर्मल एजन्सीज् करिता

माल घेणाराची सही

टीप :- १) विकलेला माल कोणत्याही सबबीवर परत घेतला जाणार नाही. २) सर्व प्रकारचा माल जागेवरच घेऊन उतरवून घेणे. नंतर कुठल्याही प्रकारची तक्रार देऊन जाणार नाही. ३) मालाची रक्कम ताबडतोब न आल्यास द.म.व.से. २ रु. प्रमाणे व्याज आकारले जाईल.

Cashier Head Clerk Principal



निर्मल एजन्सीज्

* अधिकृत विक्रेते *

अधिकृत विक्रेते : अँकटीवा - रोटेक - डेकन - टेक्समो-ओपनवेल पंप, सबमर्सिबल पंप,
सेल्फ प्राईमिंग पंप, मोटार, एल अँण्ड टी स्टार्टर, केबल आणि पॅनल्स, पी.व्ही.सी. पाईप व फिटींग्ज.



Pay Here

२, गायत्री अपार्टमेंट, इंद्रकुंड, पंचवटी, नाशिक - ३. Ph. : 0253 - 2511490, Mob. : 9423973120 • email : nirmal_agencies@ymail.com

GST NO. : 27AMPPB9475K1ZC

मे./श्री. प्राफम कला विज्ञान व वाणीज्य महाविद्यालय

बील नं. : 037

माला विद्यार्थी मंडळ मोखाडा जि. पाठकर

चलन नं. :

Party's GST No. :

हस्ते :

दिनांक : 22/04/2022

अ.न.	तपशिल	HSN CODE	GST %	नग	दर	एकुण रूपये
1	स्टॉर पॉनर डेबी पॉशमुन		18	1	3000:00	3000:00
2	वोरकॉप एट		18	1	350:00	350:00
3	कॉल्मजोड एट		18	1	250:00	250:00
4	SS नेपला -		18	3	100:00	300:00
5	बेडु जाळी (कळीग)		18	1सेट	100	100:00
6	नटबोल SS		18	2	20	40:00
7	नटबोल एट		18	2	5	10:00
8	नॉयलनरसी		18	2	1900:00	1900:00
9	NRV ब्रास		18	83500kg	223:53	700:00
10	SS नेपला		18	2	350:00	700:00
11	मिटरपेली		18	2	100:00	200:00
12	63A फुडा		18	1	1450:00	1450:00
13	7148 केबल ऑलुमिनीयम		18	2	170:00	340:00
			18	25mtr	35:00	880:00

चेक नं 017853
Dt 26/4/2022

12 %		18 %		28 %		TOTAL	9520:00
Tax Value	Tax	Tax Value	Tax	Tax Value	Tax	CGST %	856:80
CGST		9520	856:80			SGST %	856:80
SGST		9520	856:80			IGST %	
IGST						Round Off.	+ 0:40
TOTAL		9520	1713:60			GR. TOTAL	11234:00

अक्षरी रूपचे:

अकरा हजार दोनशे चवतीस रुपये मात्र

BANK DETAILS :-

KOTAK MAHINDRA BANK (Panchwati Branch)
A/C No. : 0413190619 ■ IFSC Code: KKBK0001913

निर्मल एजन्सीज् करिता

माल घेणाराची सही

टीप :- १) विकलेला माल कोणत्याही सबबीवर परत घेतला जाणार नाही. २) सर्व प्रकारचा मोठा जागेवरच धेक करून उतरवून घेणे. नंतर कुठल्याही प्रकारची तक्रार ऐकली जाणार नाही.
३) मालाची रक्कम ताबडतोब न आल्यास द.म.द.शे. २ रु. प्रमाणे व्याज आकारले जाई.

Cashier Head Clerk Principal

मेन 21/5

139

मो. ९२७०५५६२२ / ८२३७६७४९२४

कॅश मेमो



मोबीन हार्डवेअर



मु.पो.ता.मोखाडा, जि.पालघर

पी.व्ही.सी, यु.पी.व्ही.जी आय, प्लंबिंग मटेरिअल्स, हाय प्रेशर गॅस, मिक्सर रिपेअरिंग इत्यादी,

श्री. कला विज्ञान व वाणिज्य कॉलेज
मोखाडा

विल नं. 424
दि. 16/5/2022

अ.क्र	वर्णन	दर	रुपये	पैसे
1)	PVC पाइप 63MM - 5ft	= 30	150	= 00
2)	PVC L-BO 63MM - 1 Ps	=	45	= 00
3)	PVC Solation 10ML	=	20	= 00
4)	M oil 20x1 Ps	=	20	= 00
5)	IS पाइप 90mm - 90ft	= 55	4950	= 00
6)	PVC Capling 90mm - 5 Ps	= 70	350	= 00
7)	PVC L-BO 90mm - 2 Ps	= 80	160	= 00
8)	PVC Solation 100ML	=	140	= 00
9)	Hexa Biled 1 (Coabal)	=	20	= 00
10)	Balack पाइप 25mm - 10ft	= 18	180	= 00

Cheque No. 000250

dt 19/7/2022

एकुण 6035=00

अक्षरी रुपये
रोख मिळाले धन्यवाद!

Six thousand thirty-five Rupees

ascmokhada
Paid & Cancelled

मो. मोबीन हार्डवेअर

Cashier Head Clerk Principal

कोल्ले महणिके .

पाषाकी मेन पार्श्ले काइठे डुकरिणि करयासाळी
साहित्ये आणामे

- | | | | | |
|----|------|--------|---|----------|
| 00 | 0210 | Jalspe | → | रु. 3750 |
| 00 | 0212 | ... | → | रु. 5000 |
| 00 | 0213 | ... | → | रु. 5100 |
| 00 | 0214 | ... | → | रु. 5200 |